

Phone No.: 91-124-4624000, 2574326, 2574325, 2574728 Fax: 91-124-2574327

E-mail: contact@mahaseam.com Website: www.jindal.com CIN No: L99999MH1988PLC080545

CORPORATE OFFICE: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurgaon-122 002 Haryana (India)

E-Communication

MSL/SEC/SE/2025-26

7th August, 2025

BSE Limited

25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400001 National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block-G. Bandra - Kurla Complex

Bandra (E), Mumbai-400051

Stock Code: 500265

Stock Code: MAHSEAMLES

Sub: Newspaper Publication of Notice of 37th Annual General Meeting and

E- Voting Information

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of newspaper advertisement published in newspapers viz. Business Standard (in English) and Mumbai Lakshdeep (in Marathi) on 7th August, 2025 regarding Notice of 37th Annual General Meeting of the Company sent to the members.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Maharashtra Seamless Limited

Ram Ji Nigam

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As stated above



MUMBAI OFFICE

CHENNAL OFFICE

REGD. OFF. & WORKS : Pipe Nagar, Village, Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad-402 126 (Maharashtra)

Phone: 02194-238511, 238512, 238567, 238569 • Fax: 02194-238513

: 402, Sarjan Plaza, 100 Dr. Annie Besant Road, Opp. Telco Showroom, Worli, Mumbai-400 018

Phones: 022-2490 2570 /72 /74 Fax: 022-2492 5473

HEAD OFFICE KOLKATA OFFICE 5, Pusa Road, 2nd Floor, New Delhi-110005 Phones : 011-28752862, 28756631 Email : jpldelhi@bol.net.in

Sukhsagar Apartment, Flat No. 8A, 8th Floor, 2/5, Sarat Bose Road, Kolkata - 700 020 Phone : 033-2455 9982, 2454 0053, 2454 0056 • Fax : 033 - 2474 2290 E-mail : msl@cal.vsnl.net.in

3A, Royal Court. 41, Venkatnarayana Road, T. Nagar Chennai-600017

Phone: 044-2434 2231* Fax: 044-2434 7990

claimed of seven consecutive years or more.

is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in

being transferred to IEPF Account.

be transferred to IEPF account.

BANNARI AMMAN FOOD PRODUCTS PRIVATE LIMITED

Regd. Office: 252, Mettupalayam Road, Coimbatore – 641 043 Phone: 0422-2435555

CIN: UI5300TZ2008PTC014647; E-mail: secretarial@anamallaisgroup.com

Notice is hereby given that in compliance with the Provisions of Investor

Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and

Refund) Rules ("Rules"), 2016 and Section 124(6) of the Companies Act, 2013,

which came into effect from 07th September 2016, the Company is mandated to

transfer all such shares in the name of Investor Education and Protection Fund

(IEPF) Account in respect of which dividends has not been paid or

Notice is further given that in accordance with the provisions of the Rules

individual notices have already been sent to respective shareholders at their

 $latest available address in the company interalia providing the {\it details} \, of shares \, and {\it the company} \, in the {\it the company} \, in the$

The concerned shareholders are requested to claim the unpaid/unclaimed

dividend amounts on or before 30.10.2025 failing which their shares shall

It may be noted that to comply with the aforesaid legal requirement, the

company will take necessary steps for issuance of duplicate shares against the physical shares that need to be transferred as per the legal requirement as

mentioned above. In case the concerned shareholders wish to claim the shares after transfer to IEPF Account, a separate application can be made to

the IEPF Authority, in form IEPF-5, as prescribed under the Rules and the same

For further information/request to claim the unpaid/unclaimed dividend(s) the

ix). Internal Ombudsman (Contractual) Last Date for submission of application is till 25.08.2025 For other details such as Eligibility Criteria, Age, Qualification, Experience Pay Scale, Application Form & other relevant details etc. please visit us at www.nainitalbank.co.in

Place: Nainital, Date: 07.08.2025

vii). Advisor-HR (Contractual)

viii). Advisor-STC (Contractual)



GODFREY PHILLIPS INDIA LIMITED

CIN: L16004MH1936PLC008587 Regd. office: Macropolo Building, Ground Floor, sbasaheb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai - 400 033 Phone: 022-6195 2300/ Fax : 022-6195 2319 Corp. office: Omaxe Square, Plot No. 14, Jasola District Centre, Jasola, New Delhi- 110025 Phone: 011- 61119300, 26832155 Email: isc@godfreyphillips.co.in Website: www.godfreyphillips.co.in

NOTICE

(For the attention of Equity Shareholders)

Notice is hereby given that the 88th Annual General Meeting ("AGM" of the members of "Godfrey Phillips India Limited" ("the Company" will be held on Thursday, 4th September 2025 at 2:30 P.M. (IST), through Video Conferencing ('VC') /Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice convening the 88th AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder read with circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020 along with subsequent circulars issued in this regard and the latest dated 19th September 2024 (collectively referred to as "MCA Circulars"), Companies are allowed to hold AGM through VC/OAVM without the physical presence of the Members at a common venue. Hence, the 88th AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the businesses as set forth in the Notice of the 88th AGM dated 4th August 2025. Members participating through VC/OAVM shall be counted for reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The proceedings of the 88th AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the 88th AGM and the Annual Report for the Financial Year ended 31st March 2025 have been sent on 6th August 2025 to all the share holders whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s)/ MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited), the Registrar & Transfer Agent (RTA). Further, pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a physical letter has also been sent to the Members whose email IDs are not registered with the Company/RTA/Depository, containing relevant details like the weblink of the website from where the Annual Report and 88th AGM Notice can be accessed. A Member requiring the hard copy of the Annual Report may send email on isc@godfreyphillips.co.in

The notice of the 88th AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 is available on the website of the Company at https://www.godfreyphillips.co.in, on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at https://www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at https://www.nseindia.com/ respectively and can also be downloaded from the website of the RTA at https://instavote.linkintime.co.in.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members the facility to exercise their right to vote by electronic means and businesses may be transacted at 88th AGM through Remote e-Voting facility provided by MUFG Intime India Private Limited.

The Remote e-Voting period will commence on Monday, 1st September 2025 (9:00 A.M IST) and ends on Wednesday, 3rd September 2025 (5:00 P.M IST). The Remote e-Voting shall be disabled after completion of the voting period and no remote e-Voting will be allowed thereafter. he manner of voting remotely for members holding Shares dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their email address is provided in the Notice of 88th

Members who have cast their vote by Remote e-Voting prior to the 88th AGM may attend the 88th AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through Remote e-Voting and present in the 88th AGM through VC/OAVM, shall be eligible to cast their vote through e-Voting at the 88th AGM.

The voting rights of the members shall be in proportion to their shares in the paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date of Thursday, 28th August 2025. Members holding shares either in physical form or in dematerialized form, on the said cut-off date are eligible to avail the facility of Remote e-Voting or e-Voting at the 88th AGM. Any person who acquire Shares of the Company after dispatch of 88th AGM Notice and hold such Shares as of the cut-off date i.e. 28th August 2025, may obtain the Login ID and Password by sending a request at enotices@in.mpms.mufg.com. However, if the member is already registered with the RTA or Remote e-Voting, then he/she can use his/her existing User ID and Password for casting the Vote.

Member who have not registered their email addresses are requested to register the same with their Depository Participants (DP), if Shares are held in dematerialized form and with the RTA, if the Shares are held in Physical form by submitting their details on https://web.in.mpms.mufg.com/EmailReg/Email Register.htm

Members facing any technical issue in Login may contact Mr. Rajiv Ranjan Sr. Assistant Vice President at the designated email ID: rajiv.ranjan@in.mpms.mufg.com or contact at: 022-49186000

Members may note that the Board of Directors at their Meeting held on 15th May 2025, has recommended a Final Dividend of Rs. 60/- per Equity Share of Rs. 2/- each for the Financial Year 2024-2025, which is subject to the approval by the members in the 88th AGM. The final dividend will be paid within a period of 30 days from the date of approval in the 88th AGM to those members whose names appears in the Register of members as on the Record date of Friday, 22nd August 2025. Members may note that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020 mandates that Dividends paid or distributed by the Company after 1st April 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct Tax at Source (TDS) at the time of making the payment of Dividend. Members are requested to update their residential status. PAN and Category as per the Income Tax Act with their Depository Participants in case Shares are held in Dematerialized form or with the Company's RTA, if the Shares are held in Physical form.

Notice is further given pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration Rules) 2014 (as amended from time to time) that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 23rd August 2025 till Thursday, 4th September 2025 (both days inclusive) for the purpose of Dividend and 88th AGM.

Date: 6th August 2025

For Godfrey Phillips India Limited

Pumit Kumar Chellaramani Company Secretary & Compliance Officer

PROLIFIC RESOLUTION PRIVATE LIMITED

CIN: U74999RJ2019PTC064522

Registered Office: Second Floor, Shop No. 35, Sector-6, Near Hotel Deep, Malviya Nagar, Jaipur-302017 Email: secretarial@hccindia.com; website: www.prolificresolution.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED **JUNE 30, 2025**

The Board of Directors of the Company, at its Meeting held on August 05, 2025, approved the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025.

The results, along with the Limited Review Report, are available on the Stock Exchange website https://www.bseindia.com and Company's website at https://www. prolificresolution.com/admin/uploads/announcements/85/131754392753Outcome%20 August%202025.pdf and can be accessed by scanning the QR Code given.



By Order of the Board For Prolific Resolution Private Limited

JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

CIN: L27201MH1983PLC233813

Registered Office: Pipe Nagar, Village- Sukeli, N.H.17, B.K.G. Road,

Taluka Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra; Phone: 0124-4624109

E-mail: secretarial@jindaldrilling.in; Website: www.jindal.com

Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector 44, Gurugram-122003, (HR) Interim Corp. Off.: Plot No.106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 (HR)

NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING AND

E-VOTING INFORMATION

The 41st Annual General Meeting (the 'AGM') of the Company

is scheduled to be held on Thursday, August 28, 2025, at 3:00

P.M. through Video Conference/Other Audio Visual Means

(VC/OAVM), to transact the business as listed in the Notice dated

30th July, 2025. In compliance with Circular dated 19th September, 2024

read with circulars dated 25th September, 2023, 28th December, 2022,

5th May, 2022, 14th December, 2021, 13th January, 2021, 5th May,

2020, 13th April, 2020 and 8th April, 2020 and other applicable Circulars

issued by the Ministry of Corporate Affairs and Circulars dated 3rd

October, 2024 read with circular dated 7th October, 2023, 5th January

2023, 13th May, 2022, 5th January, 2021 and 12th May, 2020, issued

by Securities and Exchange Board of India, the Companies are allowed

to hold the AGM through VC/OAVM, without the physical presence of

members at a common venue. Hence, the AGM of the Company is being

held through VC/OAVM to transact the business as set forth in the Notice

of the 41st AGM. Shareholders participating through VC/OAVM shall be

reckoned for the purpose of quorum under section 103 of the Companies

In compliance with the said Circulars, electronic copies of the Notice

of the AGM and Annual Report, have been sent to all the Members on

6th August, 2025, whose e-mail addresses are registered with the

Company/Depository Participant(s). These documents are also

available on the website of the Company at www.jindal.com, website

of Stock Exchanges, i.e. BSE Limited at www.bseindia.com and

National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.

com respectively and on the website of the e-voting service provider

i.e. National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.

nsdl.com. In accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a lette

providing a web-link including the exact path for accessing the Notice

of AGM and Annual Report is being sent to those Members who have

not registered their e-mail ids. The Company shall send a physical

copy of the Annual Report to those Members who request for the

same at secretarial@jindaldrilling.in mentioning their Folio No. / DP ID

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013

read with Rule 20 of the Companies (Management and Administration)

Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing

electronic voting ('e-Voting') facility to the members to enable them to

cast their votes electronically. Accordingly, the items of business set forth

in the Notice of the AGM may be transacted through electronic voting

The facility for voting through electronic means will also be made available

at the AGM and only those members, who are present in the AGM and

have not cast their vote on the resolutions through remote e-voting and

are otherwise not barred from doing so, will be eligible to vote during

Information and instructions for attending the AGM through VC/OAVM.

Date and time of commencement of remote e-voting – Sunday,

· Date and time of end of remote e-voting -Wednesday,

A person, whose name appears in the Register of Members / Beneficial

Owners as on the cut-off date i.e. 21st August, 2025 shall only be entitled

to avail the facility of remote e-voting or voting at AGM. The voting rights

of shareholder shall be in proportion to the equity shares held by them in

A person who becomes member of the Company after dispatch of the

notice of the meeting and holding shares as on the cut-off date, may

obtain the user ID and password by following the detailed procedure as

The Members who have cast their vote by remote e-voting prior to

the meeting may attend the AGM but shall not be entitled to cast their

instructions given in the Notice of the AGM. In case of any queries/

grievances connected with electronic voting, members may refer the

Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote

e-Voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.

com or Assistant Manager, National Securities Depository Limited, 4th

Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat

Marg, Lower Parel, Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl.

com or call on 022 48867000 or Mr. J.K. Singla, Senior Manager, Alankit

Assignments Limited, Alankit House, 4E/2, Jhandelwalan Extension,

New Delhi-110055, India through email at rta@alankit.com or on Tel. No.:

The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM

shall be declared within 2 working days of conclusion of the AGM. The

results declared along with the report of the Scrutinizer shall be placed

on the website of the Company www.jindal.com and on the website of

NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a

person authorised by him and the results shall also be communicated to

fixed the record date 14th August, 2025 for the purpose of determining the

members entitled for receiving dividend for the Financial Year 2024-25.

12. In terms of the Section 91 of the Companies Act, 2013, the Company has

10. For e-Voting instructions, members are requested to go through the

and e-voting have been sent to the members through e-mail

The details of the remote e-voting are as under

24th August, 2025 (9.00 a.m. IST)

27th August, 2025 (5.00 p.m. IST)

provided in the notice of AGM.

011 - 42541234.

the Stock Exchanges

the paid-up equity share capital of the Company.

facilities provided by National Securities Depository Limited (NSDL).

Notice is hereby given that:

Act. 2013.

the AGM.

Place: Mumbai Date: August 05, 2025

01

01

01

Manish Kumar Khanna Chairman

Note- The above intimation is in accordance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

concerned shareholders may contact the Company at: Regd. Office : 252, Mettupalayam Road, Coimbatore - 641 043 For Bannari Amman Food Products Private Limited Coimbatore 7.8.2025

ÍFGL

-mail: ifgl.works@ifgl.ir

IFGL REFRACTORIES LIMITED

Registered Office: Sector 'B', Kalunga Industrial Estate P.O. Kalunga 770031, Dist. Sundergarh, Odisha +91 661 2660195

Head & Corporate Office McLeod House, 3, Netaji Subhas Road Kolkata 700001, Tel: +91 33 40106100

S V BALAKRISHNAN

(DIN: 00003330)

Chairman

Website: www.ifglgroup.com NOTICE TO MEMBERS OF 18TH ANNUAL GENERAL MEETING

AND REMOTE E-VOTING / E-VOTING Notice is hereby given that the 18th Annual General Meeting (AGM) of the Company will be held

on Wednesday, 27th August, 2025 at 11 AM (IST) through Video Conferencing (VC)/Other Audic Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice convening the AGM AGM Notice). Members will be able to attend and participate in the AGM through VC/OAVM acility only.

AGM convened is conforming with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules framed thereunder, Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) read with the provisions of Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and 19th September, 024 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars')

compliance with the MCA Circulars and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 issued by SEBI. AGM Notice along with the Annua eport for the Financial Year (FY) 2024-25 has been sent on Tuesday, 5th August, 2025 only ough electronic mode to those members of the Company whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). The AGM Notice along with the Annual Report for F 024-25 is also available on the Company's website at www.ifglgroup.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited a ww.bseindia.com and www.nseindia.com respectively. AGM Notice is also available or vebsite of National Securities Depository Limited (NSDL) i.e. www.evoting.nsdl.com.

Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI Listing Regulations, a letter is lso being sent to those shareholders, whose e-mail IDs are not registered with Company o Registrar and Share Transfer Agent, M/s Maheswari Datamatics Private Limited (MDPL) o epository Participant, providing therein the web link and the exact path to access the AGN otice and the Annual Report for FY 2024-25. l documents referred to in AGM Notice will be made available for inspection through electroni

node on receipt of request by the Company at investorcomplaints@ifgl.in in the manne ecified in AGM Notice

lanner of registering/updating e-mail address: a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their e-mai

address with the Company, are requested to register/update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Company www.ifglgroup.com) duly filled and signed along with requisite supporting documents to Registrar and Share Transfer Agent, M/s Maheswari Datamatics Private Limited (MDPL) having registered office at 23, R N Mukheriee Road, 5th Floor, Kolkata 700001 Members holding shares in dematerialized mode, who have not registered/undated their e

mail address with their Depository Participant(s), are requested to register/update the same with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts

) Further to payment of Interim Dividend @ 60% i.e Rs 6/- per Equity Share, Company's Board has recommended payment of Final Dividend @ 10% i.e Re 1/- per Equity Share for FY 2024-25, subject to approval of members at ensuing AGM and deduction of tax at source. If final dividend on Equity Shares, as recommended by the Board of Directors, will be declared

at the AGM, payment thereof will be made on or after Monday, 1st September 2025 to those Shareholders whose names are appearing on the Company's Register of Members -(i) as Beneficial Owners at end of business hours of Friday, 6th June 2025 as per the list to be furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository

Services (India) Limited (CDSL) in respect of shares held in Dematerialised form. (ii) as holder of Company's Equity Shares in physical form as on Friday, 6th June 2025. c) SEBI has mandated that with effect from 1st April 2024, all those folios, whereunder securities are held in physical mode and which do not have PAN, e-mail address, Mobile Number, Bank Account details and updated Specimen Signature(s), shall be eligible for Dividend only through electronic mode. Accordingly, all holders of Equity Shares of the Company in physical ode are requested to furnish said details inasmuch as send duly completed ISR1, ISR2 ISR3 and SH13 together with attested signature of holders along with cancelled cheque leaf

either to the Company or to MDPL. In case name of Physical Shareholder(s) is not printed or the cheque leaf, bank attested copy of passbook/bank statement showing their names account number and IFSC Code be also furnished. It is in the interest of the physical shareholders that aforesaid is complied. Members are requested to update their bank details to receive the dividend directly in their bank account. The Company is required to deduct tax at source while making payment o

dividend as per the provisions of the Income Tax Act, 1961. Members are requested to provide update their residential status, PAN and category with the Company / Registrar / Depository participant(s) on or before Wednesday, 20th August, 2025.

mote e-voting / e-voting on the day of AGM

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companie lanagement and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEB isting Regulations, the Company is pleased to provide to all its Members holding Shares as or ne Cut-off date, Wednesday, 20th August, 2025 with the facility to exercise the electronic means ('remote e-voting') to transact business as set out in the AGM Notice through he Remote E-Voting facility provided by NSDL. Additionally the Company is providing the facilit of voting through e-Voting system on the day of AGM i.e upto 15 minutes after conclusion of AGM e-voting). Members whose name will appear in Register of Members/Register of Beneficial Dwners as on Cut-off date, i.e. Wednesday, 20th August, 2025 shall only be entitled to avail facility of remote e-voting and e-voting on the day of AGM. All the Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in AGM Notice will be transacted through voting v electronic means only

The remote e-voting facility will be available during the following period

commencement of Remote e-voting | Sunday, 24th August, 2025 (9 AM IST) nd of Remote e-voting Tuesday, 26th August, 2025 (5 PM IST) he Remote e-voting module will be disabled for voting, after the Remote e-voting period ends o

uesday, 26th August, 2025 (5 PM IST). The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date, i.e. Wednesday, 20th August, 2025.

Manner of remote e-voting and voting through e-voting system on the day of AGM i.e upto 15 minutes after conclusion of AGM (E-Voting) by the Members holding shares in the dematerialized node, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is

hose members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast neir votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so nall be eligible to vote through e-voting on the day of AGM. Once the vote on a resolution will be cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

he Members casting their votes by remote e-voting prior to the AGM may also att n the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Any person, who becomes a member of the Company after dispatch of the AGM Notice and holds

ares as on the Cut-off date, i.e. Wednesday, 20th August, 2025, may obtain the User ID and assword by sending a request at evoting@nsdl.com. However, if any such person is already gistered with NSDL for e-voting then he can use his existing User ID and Password.

M/s P Sarawagi & Associates, Company Secretaries, [Proprietor Mr P. K. Sarawagi (Membershir No. : FCS - 3381 and C.P. No. : 4882)] has been appointed by the Board of Directors of the ompany as Scrutinizer for scrutinizing the e-voting process in a fair and transparent manner.

n case of any gueries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at https://www.evoting.nsdl.com/ or cal on : 022 - 4886 7000 or send request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, T301, 3rc

Floor, Naman Chambers, G Block, Plot No - C-32, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 100 051 at evoting@nsdl.com. By order of the Board For IFGL Refractories Limited

Company Secretary & Compliance Officer ICSI Membership No. FCS-6769

(ei MONOCON III) (CERRINIC SIR

OUR TECHNOLOGY. YOUR SUCCESS.

M Daman

Sd/-

MAHARASHTRA SEAMLESS LIMITED (D.P. JINDAL GROUP COMPANY)

CIN: L99999MH1988PLC080545 Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, BKG Road, NH-17,

Taluka Roha, Distt. Raigad - 402126 (Maharashtra); Tel. No. 02194 - 238511 E-mail: secretarial@mahaseam.com; Website www.jindal.com Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurugram - 122003 (HR

Interim Corp. Off.: Plot No.106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 (HR

NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING AND **E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that:

- The 37th Annual General Meeting (the 'AGM') of the Company scheduled to be held on Thursday, August 28, 2025, at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('VC/ OAVM'), to transact the business as listed in the Notice dated 30th July. 2025. In compliance with Circular dated 19th September, 2024 read with circulars dated 25th September, 2023, 28th December, 2022, 5th May, 2022, 14th December, 2021, 13th January, 2021, 5th May, 2020, 13th April, 2020 and 8th April, 2020 and other applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circulars dated 3rd October, 2024 read with circular dated 7th October, 2023, 5th January, 2023, 13th May, 2022, 5th January, 2021 and 12th May, 2020, issued by Securities and Exchange Board of India, the Companies are allowed to hold the AGM through VC/OAVM, without the physical presence of members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the business as set forth in the Notice of the 37th AGM. Shareholders participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Companies
- In compliance with the said Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report, have been sent to all the Members on 6th August, 2025, whose e-mail addresses are registered with the Company Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.jindal.com, website of Stock Exchanges, i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com respectively and on the website of the e-voting service provider i.e. National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. In accordance with Regulation 36(1) (b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a letter providing a web-link including the exact path for accessing the Notice of AGM and Annual Report is being sent to those Members who have not registered their e-mail ids. The Company shall send a physical copy of the Annual Report to those Members who request for the same at secretarial@mahaseam.com mentioning their Folio No. / DP ID and Client ID.
- Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic voting ('e-Voting') facility to the members to enable them to cast their votes electronically. Accordingly, the items of business set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic voting facilities provided by National Securities Depository Limited (NSDL).
- The facility for voting through electronic means will also be made available at the AGM and only those members, who are present in the AGM and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be eligible to vote during
- Information and instructions for attending the AGM through VC/OAVM and e-voting have been sent to the members through e-mail
- The details of the remote e-voting are as under
- Date and time of commencement of remote e-voting Sunday, 24th August, 2025 (9.00 a.m. IST)
- · Date and time of end of remote e-voting Wednesday, 27th August, 2025 (5.00 p.m. IST)
- A person, whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e. 21st August, 2025 shall only be entitled to avail the facility of remote e-voting or voting at AGM. The voting rights of shareholder shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company.
- A person who becomes member of the Company after dispatch of the notice of the meeting and holding shares as on the cut-off date, may obtain the user ID and password by following the detailed procedure as provided in the notice of AGM.
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may attend the AGM but shall not be entitled to cast their
- 10. For e-Voting instructions, members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. In case of any queries/ grievances connected with electronic voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-Voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl. com or Assistant Manager, National Securities Depository Limited, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl. com or call on 022 48867000 or Mr. J.K. Singla, Senior Manager, Alankit Assignments Limited, Alankit House, 4E/2, Jhandelwalan Extension, New Delhi-110055, India through email at rta@alankit.com or on Tel. No.: 011-42541234.
- The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared within 2 working days of conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.jindal.com and on the website of NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him and the results shall also be communicated to the Stock Exchanges.
- 12. In terms of the Section 91 of the Companies Act, 2013, the Company has fixed the record date 14th August, 2025 for the purpose of determining the members entitled for receiving dividend for the Financial Year 2024-25.

For MAHARASHTTRA SEAMLESS LIMITED

Date: August 6, 2025 Place: Gurugram

Ram Ji Nigam Company Secretary

Date: 6th August, 2025 Place: Gurugram

Binaya Kumar Dash

For Jindal Drilling and Industries Limited

Company Secretary

6th August, 2025

अचलपूरमध्ये मान्सूनपूर्व कामें केट्हा पुर्ण करणार, विद्युत ग्राहकांचा सवाल

अमरावती, दि. ६: अचलपूर विभागातील येणाऱ्या बऱ्याच उपविभागात काही ठिकाणी विद्युत खांब व तारेवर झाडांच्या फांद्या कायम असुन कुठे विद्युत खांब वाकलेले आहेत. गेल्या काही दिवसात विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले असुन नागरिकांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. मान्सून सुरू होऊन एक महिना झालेला असला कामे अपूर्णच आहे त्यामुळे अर्धवट असलेले मान्सूनपूर्व कामे केव्हा करणार? असा सवाल ग्राहक विचारत असुन झालेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

महावितरण कडून दरवर्षी मान्सूनपूर्व देखभाल दुरञ्स्तीची कामे केल्या जातात. यामध्ये विद्युत उपकरण दुरुरती, तसेच लोंबकळत्या विद्युत तारा, तिरपे खांब अथवा विद्युत तारेवर आलेल्या झाडाच्या फांदयाची कर्टिंग आदी कामे केल्या जात असुन यावर दरवर्षी मोठा निधी खर्च करण्यात येतो. मात्र ऑगस्ट महिना उजाळला असताना अचलपूर विभागातील बऱ्याच उपविभागातील काही भागांमध्ये सध्याही विद्युत खांब व विद्युत वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या तोडल्या गेल्या नाहीत. कुठे विद्युत खांब तिरपे तर तारा लोंबकळत असल्याचे चित्र आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून अपघाताचा धोका बळावला

असल्याची ओरड आहे. गेल्या काही दिवसात विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने विद्युत ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरीही मान्सूनपूर्व कामे न झाल्याने नेमके कामे होणार केव्हा? असा सवाल आता विद्युत ग्राहक विचारत आहेत. तर झालेल्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. महावितरण विभागाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे. झालेल्या कामाची चौकशी करावी. अर्धवट असलेले कामे तातडीने पुर्ण करावे. अशी मागणी विद्युत ग्राहकांकडून पुढे येत आहे.

जाहीर नोटीस या नोटीसेदारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदनिका नंबर ००८, बी विंग, तळ मजला, डायनेस्टी को.ऑप. सहकारी सोसायटी ली. पार्श्व नगर, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व), तालुका जिल्हा ठाणे हि श्री चिराग प्रवीण डागा, खुशाल प्रवीण डागा ह्यांचे नावे आहे. सदर सदिनकेचे मे. लॅन्डमार्क डेव्हलपर्स आणि श्री जॉन अंथोनी सल्डाना यांच्यातील दिनांक ११/०९/१९१३ मूळ करारनामा व इतर गहाळ (हरवला) आहे. तशी ऑनलाईन प्रोपर्टी मिसिंग रजि.आय.डी.नं. १२२७६/२०२५, दिना हाउ ०५/०८/२०२५ रोजी मिरा रोड पोलीस ठाणे येथे श्री चिराग प्रवीण डागा यांनी केली आहे, तरी सदर सदनिकेवर कोणाही व्यक्तींचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, टेलीफोन एक्सचेंज समोर, फाटक रोड, भाईंदर प. ठाणे ४०११०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोड्न दिला आहे, असे समजण्यात येईल.

वकील केनेट आर. गऱ्या

जाहीर सूचना

जनतेला सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती यास्मिन मुबीन दुर्राणी यांच्या निर्देशांनुसार, सीटीएस क्रमांक एफ/५६५ ते एफ/५७०, वांद्रे गाव, तालुकाँ अंधेरी, मुंबई उपनगरीय जिल्हा या भूखंडावरील होली फॅमिली प्रिमाइसेस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पाली, डॉ. आंबेडकर रोड, वांद्रे पश्चिम, मुंबई - ४०००५० च्या 'एलसिड' बिल्डिंगमधील ५ व्या मजल्यावरील ५९० चौरस फूट बिल्टअप एरिया असलेल्या फ्लॅट क्रमांक ५०२ ("सदर फ्लॅट") च्या एकमेव मालक आहेत. पुढे असे म्हटले आहे की, सदर सोसायटीने जारी केलेले मूळ शेअर सर्टिफिकेट क्रमांक १७ हरवले आहे, म्हणून सोसायटीने नवीन डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट क्रमांक २२ जारी केले आहे.

खालील करार हरवलेले आहेत: (i) मेसर्स रिझवी बिल्डर्स आणि श्रीमती अबिदा युसुफ काझी यांच्यातील करार हरवला आहे; (ii) अबिदा युसुफ काझी आणि श्री. रमेश एच सिप्पी, शोभा आर. सिप्पी यांच्यातील करार हरवलाँ आहे; (iii) २४.०९.१९८१ रोजीचा नोंदणीकृत नसलेला मूळ मालकी करार (a) रमेश एच. सिप्पी आणि श्रीमती शोभा आर. सिप्पी आणि (b) श्रीमती जमिला बेगम सिद्दीकी यांच्यातील करार हरवला आहे (iv) २०.१२.१९८८ रोजीचा श्रीमती जमिला बेगम सिद्दीकी आणि डॉ. सैफुद्दीन मोहमद अली बंद्रकवाला यांच्यातील नोंदणीकृत नसलेला मूळ करार हरवला आहे (v १०.०१.१९८९ रोजीचा श्रीमती जमिला बेंगम सिद्दीकी आणि डॉ. सैफुद्दीन मोहमद अली बंदुकवाला यांच्यातील नोंदणीकृत नसलेला मूळ विक्री करार हरवला आहे. (vi) १८.०२.२००३ रोजीचा नोंदणीकृत दस्तऐवज अनुक्रमांक BDR-१/१०१०/२००३ मूळ विक्री करार, (अ) डॉ. सैफुद्दीन मोहमद अली बंदुकवाला आणि (ब) श्री. मेलरॉय सावियो परेरा, हेलेन ग्लोरिया परेरा आणि श्री. मेलव्हिल अँथनी परेरा यांच्यात झाला होता, तो हरवला आहे. (vii) २३.०२.२००३ रोजीचा नोंदणीकृत नसलेला मूळ हस्तांतरण करार, जो (अ) डॉ. सैफुद्दीन मोहमद अली बंदुकवाला आणि (ब) श्री. मेलरॉय सावियो परेरा, हेलेन ग्लोरिया परेरा आणि श्री. मेलव्हिल ॲंथनी परेरा यांच्यात झाला होता, तो हरवला आहे.

श्रीमती यास्मिन मुबीन दुर्राणी या सदर फ्लॅटच्या मालक आहेत आणि त्यांचे त्यावर पूर्ण हक्क आहेत. म्हणूनच, श्रीमती यास्मिन मुबीन दुर्राणी यांनी ०६.०८.२०२५ रोजी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये वरील दस्तावेज हरवल्यांची ऑनलाइन तक्रार क्रमांक १०२०७०-२०२५ दाखल केली आहे. पुढे असे म्हटले आहे की, सदर फ्लॅट कोणत्यार्ह प्रकारचे दावे आणि वाजवी शंकांपासून मुक्त आहे आणि त्याचे मालकी हक्क स्पष्ट आणि विक्रीयोग्य आहेत.

सदर फ्लॅटवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर देखभाल करार, विक्री करार, सुविधा, शुल्क, धारणाधिकार, गहाणखत, देवाणघेवाण, वारसा, ट्रस्ट, भाडेपट्टा, ताबा, भेटवस्तू, उत्तराधिकार, जप्ती किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा, हक्क मालकी हक्क किंवा हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्तींना हि सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत दाव्याच्या/ आक्षेपाच्या समर्थेनार्थ संबंधित पुराव्यांच्या प्रतींसह कार्यालय क्रमांक १६, ओएसिस इंडस्ट्रियल इस्टेट, नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ पूर्व, मुंबई - ४०००५५ येथील त्यांच्या कार्यालयात लिखित स्वरूपात आक्षेप, दावा करावा लागेल. जर १५ दिवसांच्या विहित कालावधीत कोणताही दावा/ आक्षेप न घेतल्यास, त्यानंतर, दावे/ आक्षेप, जर असतील तर, सोडून दिलेले/ माफ केले जातील आणि सदर फ्लॅट ्सर्व भारांपासून मुक्त् असल्याचे गृहीत धरले जाईल्. ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांनंतर कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही.

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की सदनिका क. ए / २८, चौथा मजला, हायवे दर्शन को

ऑप. हौसिंग सोसायटी लि., एम. एस रोड, एक्सप्रेस हायवे व बॉम्बे आग्रा रोडचे जंक्शन

मोहनजी सुंदरजी रोड, पाचपाखडी, ठाणे – पश्चिम, जिल्हा ठाणे – ४००६०२, ही

सदनिका श्री. सागर सुहास दाणी आणि श्रीया अतुल सोमण हयाच्या मालकीची आहे व ते

सोसायटीचे सभासद आहेत. सदर सदनिकेचे मुळ मालक सौ. मिना कुमार अहुजा यांचे

मुळ बिर्ल्डर बरोबर केलेल्या करारनाम्याची मुळ प्रत हरविलेली व गहाळ झालेली आहे.

. तसेच सौ. मिना कुमार अहुजा यांचेकडून श्री. अतुल भिडे आणि सौ. यशोधरा भिडे यांनी

दिनांक २६/०६/२००१ रोजीच्या करारनाम्यांव्दारे मालकी तत्वावर कायम स्वरूपी

विकत घेतलेली आहे व सदरचा करारनामा दुय्यम निबंध ठाणे 🕒 🤊 यांचे कार्यालयात

अनु. क. ३४२२/२००१ दिनांक २६/०६/२००१ रोजी नोंदणी केलेला आहे. मात्र

त्याची मुळ नोंदणी पावती नं. ३४२२ व सुची क. २ (Index II) हरविलेली आहे. हया

दोन्ही दस्तऐवजा संबधी श्री. सागर सुहास दाणी यांनी कळवा पोलीस स्टेशन मध्ये

हरवलेल्या कागदपत्रासंबंधी अनु. क. केएएल ०५० दिनांक २३/०७/२०२५ रोजी

रीतसर तकार नोंदविलेली आहे तरी या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की सदर

सदनिकेवर व हरविलेल्या करारनाम्यावर कोणत्याही इतर इसमाचा वा संस्थेचा गहाण्

बक्षिस, पोटगी लीन, करारनामा, फरोक्त, वापर वहिवाट कब्जा, भाडेपट्टा वा इतर

कोणाचाही हक्क वा हितसंबंध असल्यास या नोटीसीचे तारखेपासून १५ (पंधरा)

दिवसाच्या आत खालील पत्यावर योग्य त्या पुराव्यासह लेखी हरकत पाँठवावी. तदनंतर

कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही

JM FINANCIAL

FORBES

दिनांक : ०७/०८/ २०२५

प्रशांत किसन अडसुळे

फोन नं. 9819838576

फ्लॅट क्र.२०१. क्षेत्रफळ ६५७ चौ.फ. तसेच १३८ चौ.फ.च्य गामायिक क्षेत्र आणि सुविधासह, २रा मजला, ए विंग भशोक नगर बिल्डिंग नं.१० ए कोहौसो म्हणून ज्ञात नोसायटीमधील अशोक नगर म्हणून ज्ञात इमारत क्र.१० नमीन सर्व्हे क्र.११,१२,१३,१४ए, रे४भाग, १४बी, १४सी ५ १६ १७ व ६१ जमीन महापालिका घर क "xxx गाव कानेरी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे गागेचे मालक होते. ही इमारत विक्रीकरिता नोंदणीकृ हरारनामादारे दिनांक १८.११.१९९५ रोजी **मे. अशो**व ऑपर्टीज लालजी विरपार नगारिया आणि कस्तुरबेन लालर्ज **नगारिया** यांच्या नावे क्र.५२६२/१९९५ वर नोंदणीक

<mark>लालजी विरपार नगारिया</mark> यांचे १३.०९.२०१४ रोजी निध

वरील मालमत्ता **कस्तुरबेन लालजी नगारिया, संजय लालर्ज गारिया** यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. द्नंतर मुलगा **संजय लालजी नगारिया** यांनी मुक्त करारनामा दिनांक २१.०६.२०२२ रोजी त्यांची आई **कस्तरखे नालजी नगारिया** यांच्या नावे जे उप-निबंधक भिवंडी-0 ांच्या कार्यालयात अ.क्र.८७३२/२०२२ येथे रीतस

तर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, संदर्भीत फ्लॅट/मालमत्ता किंवा भागावर काही दावा किंव हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचनेपासून १: देवसात योग्य पुराव्यांसह कळवावे.

ॲड. रश्मी सिंग ॲण्ड असोसिएटस कार्यालय पत्ता: ए-११०५, ११०७, ११वा मजला, सॉलिटेअर सी विंग, बायर सर्कलजवळ, हिरानंदानी

ॲडव्होकेट, उच्च न्यायालय, मुंबई

झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी **कस्तुरबेन लालर्ज गगरिया** आणि मूलगा **संजय लालजी नगारिया** हे कायदेशी नमत्तेच्या मालकांपैकी एक अर्थात **लालजी विरपा**

नोंदणीकृत आहे. आता, **कस्तुरबेन लालजी नगारिया** र ादर फ्लॅट विकण्याच्या विचारात आहेत.

ोते की आमचे अशील श्री. सतीश वा. पाटक यांनी खोली क्र. बी २१, प्लॉट क्रमाक ८३९ वारकोप श्री अथर्व को. ऑप. सोसायट मर्या., आर. एस. सी. १२, सेक्टर ८ चारको क्रांदिवली (प.), मुंबई -४०००६७, संदर्भात श्रीम. सीमा पाटोळे यांच्याशी विक्रीकरा लेला आहे

तरी सदर खोली संदर्भात कोणाचाही खरेर्द बक्षीस, दान, भाडेपट्टा, गहाण, कब्जा, विरुद कब्जा वा अन्य कसल्याही प्रकार क्कसंबंध असल्यास व सदर व नमृद खोत खरेदीव्यवहारास कोणाचीही हरकत असल्या ी योग्य त्या कागदपत्रानिशी ही नोटीस प्रसि*ब* झाल्यापासून **७ दिवसाचे आत** खालील नम् त्त्यावर तक्रार नोंदवावी मागाहून कोणतीहं तक्रार चालणार नाही याची कृपया नोंद घ्यावी हणन दिली जाहीर नोटीस

> श्री, रघनाथ श्रीधर गावड वकील उच्च न्यायायाल मुंबई १/बी/४१ तळमजल आनंद संगम को ऑप सोसायटी

ठिकाण: मुंबई

वाकोला पोलीस स्टेशनच्या मागे सांताक्रझ (पूर्व), मुंबई -४०००५५ दिनांक: ०७/०८/२०२

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की

गगरिया यांचे मृत्युपत्र न करता निधन झाले असल्याने

दिनांक: ०५.०८.२०२५

इस्टेट, ठाणे.

जेएम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालयः ३रा मजला, सुआशिष आयटी पार्क, प्लॉट क्र.६८ई, दत्त पाडा रोड, टाटा स्टिल समोर, बोरिवली पूर्व, मुंबई-४०००६६. सीआयएन: यु६५९९९एमएच२०१६पीएलसी२८८५३४

ताबा

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये (परिशिष्ट-४)

ॲडव्होकेट श्री. दिलीप केशव गांधी

मो. नं. ९८९२१७६०५५

३, सत्चिदानंद, टिळक रोड, डोंबिवली - पूर्व

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०० अंतर्गत **जेएम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेड** (यापुढे **जेएमएफएचएलएल** म्हणून संदर्भित) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट . एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना जारी केली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की**, जेएमएफएचएलएल**च्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि

सदर मालमत्तसह व्यवहार कलला असल्यास त्यांना जएमएफएचएलएलकड मालमत्तसह कलले उपराक्त रक्कम आणि त्यावराल			आणि त्यावराल व्याज जमा कराव.
	कर्जदार/सह-कर्जदाराचा	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	१.ताबा दिनांक, २.मागणी सूचन
	पत्ता आणि कर्ज खाते क्र.	(स्थावर मालमत्ता)	दिनांक, ३. देय रक्कम रू.
	१. श्री. अभयकिर्ती	फ्लॅट जागा क्र.३, तळमजला, क्षेत्रफळ ४३० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, श्री पुंडलिक	१. ३१.०७.२०२५
	अंबरीश रणदिवे	को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमरत, एकत्रित तळमजला + चार	२. १६.०५.२०२५
	२. श्रीमती विद्या अंबरीश	मजले लिफ्ट शिवाय, नवीन सर्व्हे क्र.२६, जुना सर्व्हे क्र.११५, हिस्सा क्र.५, जुनी	३. दिनांक १५ मे, २०२५ रोज
	रणदिवे	डोंबिवली गाव रोड, जुनी डोंबिवली रिक्षा स्टॅण्ड, आरबीआय कॉलनी समोर, शास्त्री	रू.१८,२४,४३१.००/ - (रुपये अठ
	कर्ज खाते क्रमांक:	नगर, डोंबिवली ठाणे, डोंबिवली पश्चिम, कल्याण, महाराष्ट्र-४२१२०२, नोंदणी	
	LKYN22000026504	जिल्हा ठाणे आणि उप-नोंदणी जिल्हा कल्याणच्या मर्यादेत असलेल्या जागेचे सर्व	फक्त)
		भाग व खंड.	
	दिनांक: ०६.०८.२०२५	जेएम फायना	ान्शियल होम लोन्स लिमिटेडकरित

जेएम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेडकरिता सही / - प्राधिकत अधिकारी ठिकाण: महाराष्ट

जीपी पेट्रोलियम्स लिमिटेड GP Petroleums

सीआयएन: एल२३२०१एमएच१९८३पीएलसी०३०३७२ नोंदणीकत कार्यालय: ८०४, आकती स्टार, ८वा मजला, एमआयडीसी सेन्टल रोड एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००७२. दूर.क.९१ २२ ६१४८२५००, ईमेल: cs.gppl@gpglobal.com, वेबसाइट: www.gppetroleums.co.in

भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडोसाठी सूचना

तम्हाला कळविण्यात येत आहे की. सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी ु पीओडी/पी/सीआयआर/२०२५/९७ दिनांक २ जुलै, २०२५ द्वारे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे सोपे करण्यासाठी आणि त्यांनी खरेदी केलेल्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूकदारांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी, एप्रिल, २०१९ रोजीच्या अंतिम मुदतीपूर्वी दाखल केलेल्या आणि दस्तावेजांमध्ये/प्रक्रियेत/किंवा अन्यथा नाकारलेल्या/परत केलेल्या/उपस्थित न राहिलेल्या ट्रान्सफर डीझ्सच्या पुर्नलॉजमेंटसाठी ०७ जुलै, २०२५ ते ०६ जानेवारी, २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष विंडो उघडण्याचा निर्णय घेतल आहे. या कालावधीत, हस्तांतरणासाठी पुन्हा लॉज केलेल्या सिक्युरिटीज फक्त डीमॅट पद्धतीने जारी केल्य जातील आणि अशा ट्रान्सफर-कम-डीमॅट विनंत्यांसाठी योग्य प्रक्रिया अवलंबली जाईल.

संबंधित गुंतवणूकदारांना विनंती आहे की, त्यांनी वरील कालावधीत आमचे निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) - एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, एम्बेस्सी २४७, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३. दूर.क्र.:+९१-२२-४९१८६०००, ई-मेल: <u>rnt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> यांच्याकडे भौतिक शेअर्सच्या हस्तांतरणाची विनंती पुन्हा दाखल करावी. संबंधित गुंतवणूकदारांना या एक-वेळच्य पुदतीचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले जाते.

> जीपी पेटोलियम्य लिमिटेडकरित सही/-

कंपनी सचिव

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

नोंदणी कार्यालय: उमीं इस्टेट, टॉवर ए, ११ वा मजला, ९५-गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (पश्चिम) मुंबई ४०००१३ सीआयएन: एल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ दरध्वनी: ०२२-६१०५० ५०००

वेबसाइट: : www.premcoglobal.com ईमेल: cs@premcoglobal.com <u> व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / इतर ऑडिओ-व्हिज्युअल</u> माध्यमांद्वारे ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या

माहितीबद्दल कंपनीच्या सदस्यांना सूचना

गद्वारे सूचना देण्यात येते की, प्रेम्को ग्लोबल लिमिटेडच्या शेअरहोल्डर्सची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण स (प्रजीएम) बुधवार, ०३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरिसिंग (व्हीसी)/इत ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) सुविधेद्वारे ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूर ल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी आयोजित केली जाईल

. कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून, कंपनी व्यवहार मंत्रालयाः (एमसीए) ८ एप्रिल २०२० रोजी जारी केलेल्या परिपत्रक क्रमांक १४/२०२०; १३ एप्रिल २०२० रोजी जार . केलेल्या परिपत्रक क्रमांक १७/२०२०: ५ मे २०२० रोजी जारी केलेल्या परिपत्रक क्रमांक २०/२०२०: १ नानेवारी २०२१ रोजी जारी केलेल्या परिपत्रक क्रमांक ०२/२०२१; ५मे २०२२ रोजी जारी केलेल्या परिपत्रव nमांक ०२/२०२२; २८ डिसेंबर २०२२ रोजी जारी केलेल्या परिपत्रक क्रमांक १०/२०२२; २५ सप्टेंब ०२३ रोजी जारी केलेल्या परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ यांचे पालन करून वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ ोएव्हीएम द्वारे आयोजित केली जात आहे. १९ सप्टेंबर २०२४ चे परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ आणि त्यानंतर तर कोणतेही लागू परिपत्रक (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून ओळखले जाते) आणि सेबी (लिस्टिंग मॉब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या सुधारित तरतुर्दीसह, सिक्युरिटीज अँड क्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केलेल्या संबंधित परिपत्रकांसह वाचले जाणारे - परिपत्रक क्रमांव SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२०: परिपत्रक क्रमांक SEBI/HO CFD/CMD2/CIR/P/2021/11दिनांक १५ जानेवारी २०२१: परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२; परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/PoD-2 CIR/P/2023/4 दिनांक ५ जानेवारी २०२३; ७ ऑक्टोबर २०२३ चे परिपत्रक क्रमांक SEBI/HO CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167; ३ ऑक्टोबर २०२४ चे परिपत्रक क्रमांक SEBI/HO CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133; आणि त्यानंतरचे कोणतेही लागू परिपत्रक (एकत्रितपर्ण 'SEBI परिपत्रके म्हणून ओळखले जातात)

बेगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड त्यांच्या आय-व्होट प्लॅटफॉर्मद्वारे एजीएमसाठी व्हीसी/ओएव्हीएम सुविध

मसीए आणि सेबी परिपत्रकांनुसार, ४१ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२०२५ फर लेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठवले जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी , रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफ जंट्स (आरटीए) किंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागी (डीपीएस) कडे नोंदणीकृत आहेत. ोबी एलओडीआर नियमांच्या नियम ३६(१)(बी) नुसार, सुधारित पत्र सर्व त्या भागधारकांना पाठवले जाईल

न्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, ज्यामध्ये ४१ व्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवालार . प्रंपूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या वेब-लिंकचा अचूक मार्ग प्रदान केला जाईल. वेनंती केल्यानुसार, कंपनी कोणत्याही सदस्याला वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत प्रदान करेल जो विशेषत

ıdmin@premcoglobal.com वर लिह्न विनंती करेल, ज्यामध्ये फोलिओ क्रमांक/डीपी आयडी, लायंट आयडी नमूद केला जाईल.

बसाइट www.premcoglobal.com आणि स्टाँक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या वेबसाइ ww.bseindia.com वर देखील उपलब्ध असेल. तदस्य फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात

ज़ीएममध्ये सामील होण्याच्या सूचना एजीएमच्या सूचनेत दिल्या आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या कल १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गण-केली जाईल बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड त्यांच्या आय-व्होट प्लॅटफॉर्मद्वारे एजीएमसाठी रिमोट ई-व्होटिंग सुविध

यांच्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या ठरावांवर त्यांचे मतदान करण्यास सक्षम करण्यासाठ ग्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम दरम्यान ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदा करत आहे. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचने प्रदान केली जाईल . कंपनीने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांशासाठी सदस्यांचा हक्क निश्चित

करण्यासाठी बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे, जी येत्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एजीएम) सदस्यांच्या मंजुरीच्या अधीन आहे

पर्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहतील. गव्यतिरिक्त, वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर होणाऱ्या प्रस्तावित ठरावांच्या संदर्भात रिमोट ई-व्होटिंगसाठं नदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ ही कट-ऑफ तारीख मानली जाईल

. हट-ऑफ तारखेला ज्या सदस्यांची नावे सदस्य नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखल्या जाणाऱ्या ला लकांच्या नोंदणीमध्ये दिसून येतील त्यांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा मिळण्यास पात्र असेल. ग्दस्यांनो. कपया लक्षात ठेवा की संचालक मंडळाने १५ मे २०२५ रोजी झालेल्या बैठकीत. प्रत्येकी १०/ . ।यांच्या (२०%) इक्रिटी शेअरसाठी २ रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली होती, जो भागधारकांच्य

यतेच्या अधीन होता. जर घोषित केले गेले, तर ज्या सदस्यांचे नाव नोंदणी तारखेला, म्हणजेच २७ ऑगर ०२५ रोजी सदस्य नोंदणीमध्ये आहे त्यांना लाभांश दिला जाईल. जर तुम्ही कंपनी/डिपॉझिटरीमध्ये तुमचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केला नसेल आणि/किंवा लाभांश प्राप्त करण्यासाट तुमचा बँक खाते आदेश अद्यतनित केला नसेल, तर कृपया खालील सूचनांचे पालन करा:

भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य cs@premcoglobal.com वर कंपनील किंवा investor@bigshareonline.com वर कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (RTA)

ला विनंती पाठवुन त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत किंवा अपडेट करू शकतात. **डीमॅट होल्डिंग:** डिमॅट होल्डिंग: डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते संबंधित डिपॉझिटरी सहभागी (DP) कडे नोंदणीकृत किंवा अपडेट करण्याची विनंती केली जाते. ११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना लागू कायद्यांनुसार सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर योग्य

वेळी पाठवली जाईल. ही सचना कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी आणि लाग असलेल्या MCA आणि SEBI परिपत्रकांचे पालन करण्यासाठी जारी केली जात आहे.

मुस्तफा मनसावा

दिनांक: ०६.०८.२०२५ ठिकाण: मुंबई कंपनी सचिव

फोर्ब्स ॲण्ड कंपनी लिमिटेड CIN: L17110MH1919PLC000628

नोंदणीकत कार्यालय: फोर्ब्ज इमारत, चरणजीत राय मार्ग, मंबई - ४०० ००१

द्र. क्र.: +९१-२२-६१३५८९०० | फॅक्स: +९१-२२-६१३५८९०१ | वेबसाइट: www.forbes.co.in | ईमेल: investor.relations@forbes.co.in

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही अखेरचे अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष (₹ लाखांत प्रति शेअर डेटा वगळता)

संकलित तपशील एकमेव तिमाही समाप्ती वर्ष समाप्ती तिमाही समाप्ती वर्ष समाप्ती ₹१.0३.२०२५ ३०.०६.२०२४ 38.03.2024 38.03.2024 30.0€. 2028 38.03.2024 ३०.०६.२०२५ 30.08.2024 (लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) कारभाराद्वारे एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह) 6.863 3.0€ 28.76 9.068 ३,७९४ २१.५५७ 2,460 2,036 १,५३१ 8,078 कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) 843 ६४७ 3,967 ५७६ 8,309 ६७९ (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्वी) कालावधीसाठी कर पूर्व निव्वळ नफा/(तोटा) 8,768 83,800 843 E86 3,660 ५७६ 80,630 ६४९ (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर) कालावधीसाठी कर नंतर निव्वळ नफा/(तोटा) 80.768 433 7. 883 476 १२,२७६ 399 686 ४८६ (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर) कालावधीसाठी एकण सर्वसमावेशक उत्पन्न 386 3,388 88.0€8 940 668 3,864 १,६६४ 6,863 (कालावधीसाठी करपश्चात नफा/(तोटा) आणि करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्नासहीत) भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी १०/- मूल्य) 2,780 2,780 8,780 9,290 8,780 9,790 2,280 9,790 इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव निधी वगळून) 28,390 70,840 मूलभूत आणि सौमीकृत प्रतिभागावर मिळकत (दर्शनी मूल्य य १०/- प्रत्येकी) 4.68 8.83 ९६.४२ 20.66 3.62 60.60 8.84

१. वरील तपशील हा सेक्युरिटी ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची आबंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससोबत दाखल करण्यात आलेल्या, जून ३०, २०२५ रोजी तिमाही अखेरचा अलेखापरीक्षित एकमेव आणि संकलित वित्तीय निष्कर्षाचा अर्क (एक्स्ट्रॅक्ट) आहे. जून ३०, २०२५ रोजी तिमाही अखेरचा अलेखापरीक्षित एकमेव आणि संकलित वित्तीय निष्कर्षाचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाइट www.forbes.co.in येथे उपलब्ध आहे.

3.06

२. जून ३०, २०२५ रोजी तिमाही अखेरचा अलेखापरिक्षित एकमेव परिणामांचे पुनरावलोकन आणि त्याद्वारे शिफारस लेखापरीक्षित समितीने केले होत आणि ६ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत मंडळाद्वारे मंजूर केले गेले

फोर्ब्स ॲन्ड कंपनी लिमिटेड करिता (निर्मल जगवत) पूर्णवेळ संचालक DIN: 01854117

CHANGE OF NAME PUBLIC NOTICE

IPOL

MR. MUSHIR SHER ALI SHAIKH INFOR! O GENERAL PUBLIC IN LARGE THAT, M NAME INCORRECTLY MENTIONED IN MY HSC MARKSHEET AND BACHELOR OF CONSTRUCTION ENGINEERING SEMESTER I AND II MARKSHEETS, AS MUSHIR ALI SHER ALI SHAIKH MY CORRECT NAME IS MUSHIR SHER ALI SHAIKH FOR ALL FUTURE PURPOSES, MUSHIR ALI SHER ALI SHAIKH AND MUSHIR SHER ALI SHAIKH BOTH NAME ARE OF ONE AND THE SAME PERSON.

Date: 07-08-2025

जाहीर सूचना

चारकोप नाका, मार्वे रोड, मालाड (प) मुंबई न. ४०००९५ येथील कलेक्टर जागांवर Nomadic Tribe (NT) OBC,SC, फक्त करिता अस्मिता ज्योती को ओ. हौ सो ली. फ्लॅट. डी१/३३, मेंबर्सशीप न. ३५४, १ BHK ४५२ Carpet, तिसरा मजला, उत्तम सोसायटी, फ्लॅट विकणे आहे

संपर्क ९९६७२३३७९६.

ि SBI भारतीय स्टेट बेंक गृहकर्ज केंद्र, सीबीडी बेलापूर, सीबीडी बेलापूर, त्वी मुंबई-४००६१४ टॉवर क्र.४, ५वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४००६१४ वूर.७२२-२७५७११४१, ईमेल: irac.14677@sbi.co.in

वाहन विक्री सूचना

पुर्नताबा घेतलेल्या वाहनांच्या विक्री करण्यापुर्वी कर्जदारांना सूचना

तुमचे वर नमुद कर्ज खातेसंदर्भात आमच्या मागील सूचनेसह देय रक्कम भरण्यात तुम्ही कसूर केली असल्याने कर्ज -कमे अंतर्गत खरेदी केलेले नोंदणीधारक वाहन पुर्नताबा घेतले आहे. वाहनाचे

दिनांक 04.08.2020 श्री. सोमनाथ प्रकाश भोईर, खोली क्र.४०४, 3907746869-6 एमएच-०५ मिलेनियम आर्केड, विंग बी१, मजला ४, रेतीबंदर एफबी-१०३७ क्रॉस रोड, गोपिनाथ चौक, देविचापाडा, डोंबिवली

एकूण थकबाकी रक्कम रु.३,३४,८५६ /- + व्याज + शुल्क

मच्या वारंवार स्मरण/सूचना देऊनही तुम्ही देय रक्कम जमा करण्यात कसूर केली आहे आणि बँकेद्वारे वाहना पुर्नताबा घेतला असल्याने कर्ज खातेअंतर्गत देय रक्कम वसुलीकरिता वाहनाची विक्री जसे आहे जेथे आहे, जसे आहे . हे आहे या तत्त्वावर करण्याचे निश्चित केले आहे. सदर सूचनेपासून ७ दिवसांच्या समाप्तीनंतर बँकेला स्विकृत किंमतीकरिता जाहीर लिलाव किंवा खासगी व्यवहार किंवा अन्य इतर विक्री प्रकाराने वाहनाची बँकेकडन विक्री केली जाईल. सदर **७ दिवसांत** संपुर्ण कर्ज रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क जमा करण्याची तुम्हाला अंतिम संधी रेण्यात येत आहे. अन्यथा कर्ज अंतर्गत देय असलेली रक्कम वसुलीसाठी बँकेद्वारा वाहनाची विक्री केली जाईल जर वाहनाच्या विक्रीतून उपलब्ध झालेली संपुर्ण कर्ज रक्कम अपर्याप्त असल्यास बँकेकडून उर्वरित रक्कम त्रमुलीकरिता आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल ज्याचे संपुर्ण अधिभार भरण्यास तुमच्यावर दायित्व

आपला विश्वास



महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड

(डी.पी. जिंदाल ग्रुप कंपनी)

सीआयएनः एल९९९९९एमएच१९८८पीएलसी०८०५४५ **गोंदणीकृत कार्यालय:** पाईप नगर, गाव-सुकेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड, तालुका रोहा, जि. रायगड-४०२१२६, महाराष्ट्र. दूर.क्र. ०२१९४-२३८५११; वेबसाईट:

www.jindal.com ई-मेल: secretarial@mahaseam.com; कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र.३०, संस्थात्मक सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२००३, (एचआर) अंतरिम कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र.१०६, संस्थात्मक सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३ (एचआर)

३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-वोटिंग माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की,

- कंपनीची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५ रोजी स.११:३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अन्य दृकश्राव्य माध्यम ('ओएव्हीएम') द्वारे, दिनांक ३० जुलै, २०२५ च्या सूचनेमध्ये सूचीबद्ध केल्यानुसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे. परिपत्रक दिनांक १९ सप्टेंबर २०२४ , दिनांक २५ सप्टेंबर २०२३, २८ डिसेंबर २०२२, ५ मे, २०२२ १४ डिसेंबर २०२१ सहवाचिता परिपत्रक दिनांक १३ जानेवारी, २०२१, ५ मे, २०२० ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० च्या परिपत्रकाचे पालन करून सहवाचिता सहकार मंत्रालयाने जारी केलेली परिपत्रके आणि दिनांक ३ ऑक्टोबर २०२४, १ ऑक्टोबर २०२३, ५ जानेवारी, २०२३, १३ मे, २०२२ सहवाचिता १५ जानेवारी २०२१ आणि १२ मे २०२० ची परिपत्रके, सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, कंपन्यांना धारण करण्याची परवानगी आहे. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम, सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय. कंपन्यांना सामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. म्हणून, ३७ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जात आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्येच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सहभागी होणाऱ्या भागधारकांची गणना केली जाईल
- या परिपत्रकांचे पालन करून, एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या सूचनांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती, ६ ऑगस्ट, २०२५ रोजी सर्व सदस्यांना पाठवल्या गेल्या आहेत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या www.jindal.com वर, स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट, म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) वर अनुक्रमे www.nseindia.com वर आणि ई-मतदान सेवा प्रदात्याच्या वेबसाइटवर म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) वर www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहेत. सेबी . (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्यारेग्युलेशन ३६(१)(ब) नुसार, वार्षिकसर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल मिळविण्यासाठी अचूक मार्गासह वेब-लिंक प्रदान करणारे पत्र ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकत केलेले नाहीत त्यांना पाठवले जाईल. ज्या सदस्यांनी वार्षिव अहवालाची विनंती केली आहे त्यांना कंपनी वार्षिक अहवालाची एक पत्यक्ष पत secretarial@mahaseam.com या ईमेल पत्त्यावर पाठवेल ज्यामध्ये त्यांचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद केला असेल.
- कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदींनुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१५ चे नियम ४४ नुसार, कंपनी सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान ('ई-व्होटिंग') सुविधा पुरवत आहे जेणे करून ते त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करू शकतील. त्यानुसार, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधांद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाच्या बाबींवर विचारविमर्श केला जाऊ
- दिली जाईल आणि जे सदस्य एजीएममध्ये उपस्थित असतील आणि त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिले नसेल आणि अन्यथा त्यांना असे करण्यास प्रतिबंधित केले जाणार नाही, ते एजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र असेल.

एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून

- व्हीसी/ओएव्हीएम आणि ई-बोटिंगदारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी माहिती आणि सूचना सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.
- रिमोट ई-व्होटिंगचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असतील.

- रिमोट ई-मतदान प्रारंभाची तारीख आणि वेळ रविवार, २४ ऑगस्ट, २०२५ (स.९.००वा. भाप्रवे) – रिमोट ई-व्होटिंग समाप्तीची तारीख आणि वेळ – बुधवार, २७ ऑगस्ट,
- २०२५ (सायं.५.००वा. भाप्रवे) एखादी व्यक्ती, ज्याचे नाव सदस्य/ लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच २१ ऑगस्ट, २०२५ रोजी दिसते तीच केवळ एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. भागधारकांचे

मतदानाचे अधिकार कंपनीच्या भरणा केलेल्या इक्रिटी भाग भांडवलात त्यांच्याकडे

- सभेची सूचना पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीची सदस्य होणारी व्यक्ती, एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या तपशीलवार प्रक्रियेचे अनुसरण करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.
- सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद एजीएमला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.
- ई-वोटिंग सूचनांसाठी, सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे. इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, सदस्य भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी रिमोट ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकतात www.evoting.nsdl.com किंवा सहाय्यक व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ किंवा evoting@nsdl.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२ ४८८६७००० वर कॉल करा किंवा श्री. जे. के. सिंगला, वरिष्ठ व्यवस्थापक, अलंकित असाइनमेंट्स लिमिटेड, अलंकित हाऊस, ४ए/२, झंडेलवालन एक्स्टेंशन, नवी दिल्ली-११००५५, भारत ई-मेल rta@alankit.com वर ईमेलद्वारे किंवा दुरध्वनी क्रमांक: ०११ - ४२५४१२३४ द्वारे.
- एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर मतदानाचे निकाल एजीएम संपल्यानंतर २ कामकाजाच्या दिवसांत घोषित केले जातील. तपासणीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.jindal.com वेबसाइटवर आणि एनएसडीएल च्या वेबसाइटवर अध्यक्ष किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीने निकाल घोषित केल्यानंतर
- लगेचच टाकले जातील आणि निकाल स्टॉक एक्स्चेंजला देखील कळवले जातील. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार, कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२०२५ करिता लाभांश प्राप्त करण्यासाठी पात्र सदस्य निश्चित करण्याच्या उद्देशाने दि.१४ ऑगस्ट २०२५ ही नोंद तारीख निश्चित केली आहे.

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडकरिता

दिनांक: ०६ ऑगस्ट २०२५

सही/-राम जी निगम कंपनी सचिव

मंबर्ड ऑगस्ट ६, २०२५

(तिमाहीची आकडेवारी वार्षिक नाही)